

1<sup>st</sup> August, 2022

To, BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: **513532** 

Sub: Submission of Newspaper Advertisement – Publication of Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2022

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached newspaper publication of Financial Results for Quarter ended 30<sup>th</sup> June, 2022, in Financial Express (all editions) and Mumbai Lakshdeep, both dated 1<sup>st</sup> August, 2022.

Please take the same on record

For Pradeep Metals Limited

Abnisnek Josni

**Company Secretary & Compliance Officer** 

ACS: 64446

CIN: L99999MH1982PLC026191 E-mail: info@pradeepmetals.com Website: www.pradeepmetals.com

(This is only an advertisement for information purpose and is not a prospectus announcement.)

# VEEKAYEM FASHION AND APPARELS LIMITED

1956 with the Registrar of Companies, Mumbai. Pursuant to a special resolution of our Shareholders passed in the Extra-Ordinary General Meeting held on June 13. 2018, our Company was converted from a private limited company to public limited company and consequently, the name of our Company was changed to 'Veekayem Textile Mills Limited' and a fresh certificate of incorporation dated June 29, 2018 was issued to our Company by the Registrar of Companies, Mumbai. Subsequently, pursuant to a special resolution of our Shareholders passed in the Extra-Ordinary General Meeting held on August 18, 2018 the name of our Company was changed to 'Veekayem Fashion & Apparels Limited' and a fresh certificate of incorporation dated October 29, 2018 was issued to our Company by the Registrar of Companies, Mumbai. For details of change in registered office of our Company, please refer to chapter titled "HISTORY AND CORPORATE MATTERS" beginning on page no.132 of the Prospectus.

CIN: U17120MH1985PLC037516

Registered office: 113, Udyog Bhavan, Sharma Ind. Estate, Walghat Road, Goregaon East, Mumbai, Mahrashtra, India – 400 063. Website: www.vkmgroups.com | E-Mail: cs@vkmgroups.biz | Telephone No: +91 22 4035 1481

Company Secretary and Compliance Officer: Gopika Singh

PROMOTERS OF THE COMPANY: MR. KRISHANKANT GUPTA, MR. VIJAYKUMAR GUPTA AND MR. MADANLAL GUPTA

THE ISSUE

PUBLIC ISSUE OF 15,84,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH ("EQUITY SHARES") OF VEEKAYEM FASHION AND APPARELS LIMITED (THE "COMPANY" OR "VFAL" OR "ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹28/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹18/- PER EQUITY SHARE) FOR CASH, AGGREGATING ₹ 443.52 LACS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH 80.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹28/- PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹22.40 LACS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 15.04.000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ 28/- PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹ 421.12 LACS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE 26.96% AND 25.60% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THIS ISSUE IS BEING IN TERMS OF CHAPTER IX OF THE SEBI (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIERMENTS) REGULATIONS, 2018 AS AMENDED FROM TIME TO TIME.

For further details see "TERMS OF THE ISSUE" beginning on Page no. 187 of the Prospectus.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS 10 EACH AND THE ISSUE PRICE IS ₹28. THE ISSUE PRICE IS 1.8 TIMES OF THE FACE VALUE

ISSUE

**OPENS ON: Friday, August 5, 2022** 

**CLOSES ON: Thursday, August 11, 2022** 

4000 EQUITY SHARES FOR RETAIL INDIVIDUAL INVESTORS. Minimum Lot Size 8000 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 4000 EQUITY SHARES THEREAFTER FOR HNI CATEGORY Simple, safe, smart way to application - Make use of it. \*Application Supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to

ASBA\* issue by simply blocking the fund in the bank account, investor can avail the same. For details, check section on ASBA below. UPI NOW AVAILABLE IN ASBA FOR RETAIL INDIVIDUAL INVESTORS. For Details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and Abridge Prospectus and please refer to the section "Issue Procedure" beginning on page no. 196 of the Prospectus.

The process is also available on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), in General Information Document. List of Banks supporting UPI is also available on the website of SEBI (www.sebi.gov.in). APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): Investors have to compulsorily apply through the ASBA process. ASBA has to be availed of by all investors. Further as per SEBI Circular SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2018/138 dated November 1, 2018, all Retail Individual Investors can also apply through Unified Payments Interface ("UPI"). The investor is required to fill the Application form and submit the same to the relevant SCSB or the Registered Brokers at Broker Center

or the RTA or the CDP. The SCSB will block the amount in the account as per the authority contained in Application form and undertake other tasks as per the specified procedure. On Allotment, amount will be unblocked and account will be debited only to the extent required to be paid for Allotment of Equity Shares. Hence, there will be no need for refunds. For more details on the ASBA process, please refer to the section, "Issue Procedure" beginning on page no. 196 of the Prospectus. RISKS IN RELATION TO FIRST ISSUE: This being the first Public Issue of our Company, there has been no formal market for the Equity Shares of our Company, The face

value of the equity shares is ₹10.00. The Issue Price (as determined and justified by our Company in consultation with the Lead Manager as stated in "Basis for Issue Price" on page no. 77 of the Prospectus) should not be taken to be indicative of the market price of the Equity Shares after the Equity Shares are listed. No assurance can be given regarding an active or sustained trading in the Equity Shares or regarding the price at which the Equity Shares will be traded after listing. ISSUER'S ABSOLUTE RESPONSIBILITY: Our Company, having made all reasonable inquiries, accepts responsibility for and confirms that the Prospectus contains all

information with regard to Our Company and the Issue which is material in the context of the Issue, that the information contained in the Prospectus is true and correct in all material aspects and is not misleading in any material respect, that the opinions and intentions expressed herein are honestly held and that there are no other facts, the omission of which makes the Prospectus as a whole or any of such information or the expression of any such opinions or intentions misleading, in any material respect. Information under Section 30 of the Companies Act, 2013:

The information regarding the content of Memorandum of Association of our Company as regards Main Objects are available on page no. 132 of the Prospectus of the Company. The Liability of the Members is limited. Our Authorized Share Capital comprises of 1,10,00,000 Equity Shares of ₹10/- each aggregating to ₹1100.00 Lakh. The present issued, subscribed and paid-up share capital comprises of 42,91,730 Equity Shares of ₹10/- each aggregating to ₹429.17 Lakh. We are proposing to issue 15,84,000 Equity Shares of ₹10/- each in terms of the Prospectus dated July 29th, 2022 at a price of ₹28/- per share including premium of ₹18/- per equity share. The Names of signatories to the Memorandum of Association of our Company at the time of Incorporation and number of shares subscribed by them is as follows:

Sr. No.	Name of Signatories	No. of Equity Shares subscribed (Face Value ₹ 10/- each)
1	Mr. Krishankant Gupta	10
2	Mr. Vijaykumar Gupta	10
3	Mr. Madaniai Gupta	10
	Total	30

The present capital structure of the Company is as follows:

Sr. No.	Category of Shareholders	No. of Shareholders	No. of Share held	%
1.	Promoters and Promoter Group	10	23,30,999	54.31
2.	Public	18	19,60,731	45.69
- 1	Total	28	A2 91 730	100.00

LISTING: The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE EMERGE"), in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, as amended from time to time. Our Company has received an In-principle Approval letter dated June 6, 2022 from National Stock Exchange of India Limited ("NSE") for using its name in this offer document for listing our shares on the EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE EMERGE") Limited ("NSE"). For the purpose of this Issue, the designated Stock Exchange is the NSE.

DISCLAIMER CLAUSE OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA: Since the Issue is being made in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Offer Document had been filed with SEBI, However SEBI shall not issue any observation on the Prospectus. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer full text of the Disclaimer Clause of SEBI beginning on page no. 180 of the Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF THE NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Prospectus has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are

advised to refer to the Offer Document for the full text	of the Discialmer Gause of NSE appearing on the page no. 18	2 of the Prospectus.
LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPLIANCE OFFICER
GYR <sup>1</sup> Capital Advisors	<b>M</b> FINTECH	
GYR CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED  428. Gala Empire. Near J.R. Tower Drive In Road	KFIN TECHNOLOGIES LIMITED (Formerly known as KFIN Technologies Private Limited)	Gopika Singh VEEKAYEM FASHION AND APPARELS

428, Gala Empire, Near J.B. Tower, Drive In Road, Thaltej, Ahmedabad - 380054, Gujarat, India.

Tel: +91-91 8777564648 Email: info@gyrcapitaladvisors.com Website: www.gyrcapitaladvisors.com Contact Person: Mr. Mohit Baid

SEBI Registration Number: INM000012810

Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Nanakramguda. Serilingampally, Hyderabad, Telangana - 500 032 Tel: +91 40 6716 2222 | Fax: +91 40 2343 1551 Email: veekayem.ipo@kfintech.com Website: www.kfintech.com Investor Grievance Email: einward.ris@kfintech.com Contact Person: M Murali Krishna SEBI Registration Number: INR000000221

113, Udyog Bhavan, Sharma Ind. Estate, Walghat Road, Goregaon East, Mumbai, Mahrashtra, India Website: www.vkmgroups.com;

E-Mail: cs@vkmgroups.biz; Telephone No: 022-40351481

CREDIT RATING: As this is an issue of Equity Shares there is no credit rating for this Issue.

DEBENTURE TRUSTEES: As this is an issue of Equity Shares, the appointment of Debenture Trustees is not required. IPO GRADING: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, there is no requirement of appointing an IPO Grading agency.

BASIS OF ISSUE PRICE: The Issue Price is determined by Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in section titled "BASIS FOR ISSUE PRICE" on page no. 77 of the Prospectus are based on Company's Restated Financial Statements. Investors should also refer to the sections/chapters titled "RISK FACTORS" and "RESTATED FINANCIAL INFORMATION" on page no. 24 and 154 respectively of the Prospectus to get more informed view before making the

RISK TO INVESTORS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this offering. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares offered in the Issue have neither been recommended nor approved by Securities and Exchange Board of India nor does Securities and Exchange Board of India guarantee the accuracy or adequacy of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "RISK FACTORS" beginning on page no. 24 of the Prospectus. AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Application Forms may be obtained from the Registered Office of our Company i.e. "VEEKAYEM FASHION AND APPARELS LIMITED", the Lead Manager to the Issue i.e. "GYR CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED", the Registrar to the Issue i.e. "KFIN TECHNOLOGIES LIMITED". The application forms may also be downloaded from the website of National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com. Application supported by Block Amount forms shall be available with designated branches of Self Certified Syndicate Banks, the list of which is available at websites of the Stock Exchange and SEBI. AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors are advised to refer to the Prospectus, and the Risk Factors contained therein, before applying in the issue, Full copy of the Prospectus is available on the website of SEBI (www.sebi.gov.in), website of the issuer Company (www.ykmgroups.com;), the website of the Lead Manager to the Issue (www.gyrcapitaladvisors.com) and on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Investor should note that investment in equity shares involves high degree of risk. For details, investor should refer to and rely on the prospectus, including the section titled "RISK FACTOR" on page no. 24 of the prospectus, which has been filed with RoC.

APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): Investors may apply through the ASBA process. ASBA can be availed by all the investors except Anchor Investors. All potential investors are mandatorily required to participate in the Issue through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process. The Investors are required to fill the ASBA form and submit the same to their Banks which, in turn will block the amount in the account as per the authority contained in ASBA Form and undertake other tasks as per the specified procedure. On allotment, amount will be unblocked and account will be debited only to the extent required to be paid for allotment of shares. Hence, there will be no need of refund. The ASBA application forms can also be downloaded from the website of National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com. ASBA forms can be obtained from the list of banks that is available on website of SEBI at www.sebi.gov.in and website of Stock Exchange at www.nseindia.com. For more details on ASBA process, please refer to details given in application forms and abridged prospectus and also please refer to the section "ISSUE PROCEDURE" beginning on page no. 196 of the Prospectus.

Capitalized terms used herein and not specifically defined herein shall have the meaning given to such terms in the Prospectus. BANKER TO ISSUE, REFUND BANKER AND SPONSOR BANK: ICICI BANK LIMITED

On behalf of the Board of Directors

For VEEKAYEM FASHION AND APPARELS LIMITED

Mr. Krishankant Gupta Place: Mumbai, Maharastra Chairman DIN: 01741133 Date: July 30, 2022

VEEKAYEM FASHION AND APPARELS LIMITED is proposing, subject to market condition and other considerations, a public issue of its Equity shares and has filed the prospectus with the registrar of companies, Mumbai ("ROC"). The prospectus is available on the website of SEBI (www.sebi.gov.in), website of the Issuer Company (www.vkmgroups.com), the website of the Lead Manager to the Issue (www.gyrcapitaladvisors.com) and on the website of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Investor should note that investment in equity shares involves high degree of risk. For details, investor should refer to and rely on the prospectus, including the section titled "RISK FACTOR" on page no. 24 of the prospectus, which has been filed with RoC, before making any investment decision.

The equity shares have not been and will not be registered under the US Securities Act of 1933, as amended (the "securities act") and may not be offered or sold within United States (as defined in regulations under the Securities Act) except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirement of the Securities Act. The equity shares are being offered and sold only outside the United States in offshore transaction in compliance with regulations under the Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occurs.



# PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED

Regd. Office: Thergaon, Pune - 411033. Tel.: 020 - 40773333, E-mail:sk@pudumjee.com Website: www.pudumjee.com, CIN: L21098PN2015PLC153717 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS



(Rs in Lakhs, unless otherwise stated)

**FINANCIAL EXPRESS** 

FOR THE QUARTER ENDED 30<sup>th</sup> JUNE 2022

Sr. No.	Particulars	C	Year Ended		
		30-Jun-22 Unaudited	31-Mar-22 Audited	30-Jun-21 Unaudited	31-Mar-22 Audited
1	Total Income from operations	18,355	17,666	10,650	55,526
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	2,382	1,615	1,781	5,968
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	2,382	247	1,781	4,600
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	1,779	190	1,388	3,453
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	1,693	98	1,498	3,505
6	Equity Share Capital	950	950	950	950
7	Other equity excluding Revaluation Reserves as per balance sheet				33,320
8	Earning per Equity Share : Basic and Diluted (Rs.)	1.87	0.20	1.46	3.64

Notes

- 1 The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors.
- 2 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 3 The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 has been carried
- 4 The figures for previous period have been recast and regrouped wherever necessary to conform to current period's presentations.
- 5 The above is an extract of the detailed format of Financial results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of these financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.pudumjee.com).

On Behalf of The Board Of Directors. Arunkumar M. Jatia **Executive Chairman** 

Place : Pune Date : 30<sup>th</sup> July, 2022

**PARTICULARS** 

Extraordinary items)

**Extraordinary items**)

**Total Income from Operations** 

Net Profit / (Loss) for the period

(before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period

tax (after Exceptional and/or

before tax (after Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period after

Extraordinary items)(after minority

int. in respect of consollidated result)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other

Comprehensive Income (after tax)]

Other Equity (Reserve excluding

Revaluation Reserve) as shown in

Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and

Paid-up equity share capital

the Audited Balance Sheet

discontinued operations)

(not annualized)

(a) Basic

(b) Diluted

No.

2

out by the Statutory Auditors.

**Pradeep Metals Limited** 

# CIN: L99999MH1982PLC026191

30-Jun-2021

Unaudited

4,242

544

517

372

366

1,727

2.16

2.16

Quarter ended

31-Mar-2022

Unaudited

6,042

547

506

386

416

1,727

2.23

2.23

30-Jun-2022

Unaudited

5,979

504

477

340

327

1,727

1.97

1.97

Registered, Office: R-205, T.T.C. Ind. Area, MIDC, Rabale, Navi Mumbai 400701 Email id: investors@pradeepmetals.com, Website: www.pradeepmetals.com, Contact no: +91-022-2769 1026, Fax: +91-022-2769-1123

Year ended

31-Mar-2022

Audited

20,718

2,071

1,936

1,424

1,428

1,727

7,514

8.25

8.25

3.86

3.86

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the guarter ended 30th June 2022

Quarter ended Year ended 30-Jun-2022 31-Mar-2022 30-Jun-2021 31-Mar-2022 Unaudited Unaudited Unaudited Audited 6,483 6,393 4,586 22,080 803 671 784 2,625 804 743 644 2,490 668 638 503 1,998 518 467 1,727 1,727 1,727 1,727

(Rs. in Lakhs)

5,789

11.56

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone & Consolidated Financial Results are available on the websites

of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com/corporates) and Company website (http://www.pradeepmetals.com/reports.html) 2. The statutory auditors have carried out a limited review of the standalone and consolidated financial results. The detailed results have been reviewed by the Audit

Committee and approved by the Board at its meeting held on 30<sup>th</sup> July, 2022

For Pradeep Metals Limited

2.91

2.91

Place: Navi Mumbai Date :30th July, 2022

**Pradeep Goyal Chairman and Managing Director** DIN:00008370



# Star Union Dai-ichi Life Insurance

Bast of Inda

Star Union Dai-ichi Life Insurance Company Limited IRDAI Regn. No. 142 dated 26th December 2008 | Registered Office: 11th Floor, Vishwaroop IT Park, Plot No. 34,35

& 38, Sector 30A of IIP, Vashi, Navi Mumbai - 400703. | Toll Free: 1800 266 8833 | Email: customercare@sudlife.in | Website: www.sudlife.in | CIN: U66010MH2007PLC174472.

Trademark used under licence from respective owners

					(₹ in Lakh
SI	Particulars	Thr	ee Months En	ded	Year Ended
No.		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Premium Income (Gross)	1,19,031	1,29,116	68,808	4,13,680
2	Net Profit / (Loss) for the period(before Tax Exceptional and / or Extraordinary items)	(1,760)	15,146	(10,736)	2,280
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,760)	15,146	(10,736)	2,280
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(1,760)	15,146	(10,736)	2,280
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA
6	Equity Share Capital	25,896	25,896	25,896	25,896
7	Reserves (excluding Revaluation Reserve and fair value change account)	45,738	47,498	35,467	47,498
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	1 Basic: (in ₹) (not annualised)	(0.68)	5.85	(4.15)	0.88
	2 Diluted: (in ₹) (not annualised)	(0.68)	5.85	(4.15)	0.88

- (1) Premium income is gross of reinsurance and net of Goods and Service Tax.
- (2) The Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to Insurance companies in India.
- (3) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the company (www.sudlife.in).

For and on behalf of the Board of Directors

Abhay Tewari

Managing Director & CEO DIN No.: 08921750

Date: 29th July, 2022

Place: Mumbai

3.69

3.69

# सत्तेतील सारीपाटात मागासवर्गीयांचा बळी देवू नका: बाबुराव माने



मुंबई, दि. ३१ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे - फडणवीस

सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रद्ध केले. त्यात सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयांचा देखील समावेश असून शिवसेनेचे माजी आमदार व राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या उलथापालथीचे राजकारण सुरु असून सत्तेच्या या सारीपाटात अगोदरच उपेक्षित असलेल्या मागासवर्गीयांचा बळी देवू नका आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यावा असे आवाहन माने यांनी केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी अनेक निर्णय घेतले त्यात त्यात सामाजिक न्याय विभागाचा देखील समावेश आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने इतर निर्णयांसोबतच सामाजिक न्याय विभागाने राज्यातील मागासवर्गीय जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचा देखील समावेश आहे. सरकारच्या या कृतीबाबत माजी आमदार बाबुराव माने यांनी खंत व्यक्त केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती, भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा विकास, या प्रकरणातील हजारो कार्यकर्त्यावर दाखल गुन्हे मागे घेणे, इंद्र मिल रमारकाचा विकास, यासह अनेक विषयावर म हाविकास आघाडी मार्फत कार्यवाही सुरु होती. सतांतरापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाने काही निर्णय घेतले होते. मात्र सरकार सामाजिक न्याय विभागाचे निर्णय देखील रह केल्यामुळे राज्यातील मागासवर्गीयांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे माने यांनी सांगितले.

### जाहीर नोटिस गदो अभिल श्री, गणेश शिवाजी परब आणि सौ, खपासन

ाणेश परव , यांनी दिलेल्या माहीतीवरून ही जाहीर नोटि आहेत की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे दत आहत का, त्याच्या खालाल नमूद मळकताच Original {1} INTIMATION LETTER dated 10/11/2008, NO.DIR/ MAR/Code/199/GP-69/08, {2}MHADATRANSFERLETTER dated 13/11/2018, O/WNO./E.M./ MALAD/M.B./2483/2018, {3} PROVISIONAL OFFER LETTER dated 25/11/2008, No/Dir/Mktg/ Malwani/Code199/296/08, {4} LOAN CLOSING LETTER FROM KARNATAKA BANK. ANDHERI WEST. KARNATAKA BANK ANDHERI WES dated 28/11/2018, {5} LOAN CLOSING LETTER from STATE BANK OF INDIA BORIVALI WEST, MUMBAI dated 16/10/2017 हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तकार मालवणी पोलिर ठाणे येथे दिनांक १० जुलै २०२२ रोजी नोंदवली आहे तक्रार क्र.१८९६९/२०२२.

मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्व हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबार मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासू **१५ दिवसांच्या आत** मला कार्यालय : ६१२/बी-२० अनिता सोसायटी, सेक्टर-६, रोड आरएससी-५२ वारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०००६७ य ात्त्यावर कळवावे अन्यथा तसा<sup>ँ</sup> कोणाचाही कोणत्य प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्य येईल याची नोंद घ्यावी.

मिळकतीचा तपशिल

संस्था मर्या., न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स, बिल्डींग नं. २ए, (ईडब्ल्यूएस कोड नं. १९९ मातवणी), जनकत्याण नग भुमि पार्के जवळ, मालाड (पश्चिम), मुंबई -४०० ०९५ क्षेत्रफळ १८० चौ. फूट. कारपेट, गांव : मालवणी तालुका : बोरीवली , मुंबई उपनगर जिल्हा . सही/- श्री. नितेश दि. आचरेक दिनांक : ०१/०८/२०२२ विक्र

## जाहीर सूचना

. मंचीबाई जावनमलजी जैन या ऑलिम्पीया टॉव ए-विंग को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड पत्ता: ५४७, एन.एम. जोशी माग, मुंबई-४०००११ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील ६व्या मजल्यावरील खोली क्र.६०३ च्या धारक आहेत, यांचे ०४.०१.२०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायर्ट याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप नसल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १९ **(पंधरा)** दिवसात सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपरे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा ऱ्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते स.११.०। पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित ऑलिम्पीया टॉवर ए-विंग को-ऑपरेटिव्ह देनांक: ०१.०८.२०२२

नमना क्र. यआरसी-२ **हायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणी**ब सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे

नियम ४(१) नुसार) २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायत २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत ओपीटी अल्ट मोबिलिटी सोल्युशन्स एलएलर्प (एलएलपीआयएन: एबीए-८१६८) या एलएल संस्थेची नोंदणी करण्यासाठी **निबंधक, केंद्रीय नोंदर्ण** केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्थ (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर प आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा) १२२०५० यांच्याकडे १५ दिवस समाप्तीनंतर परंतु ३ देवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: दुचाकी, तीन चाकी, पॅसेंजर कार, लास्ट माईल उ डिलिव्हरी व्हॅन, एलसीव्ही, एचसीव्हीसह इलेक्ट्रिक वाहनांची असेंबलिंग विकी सर्व्हिसिंग आणि टरुस यासह आयात, निर्यात, साठा, वितरण, डिझाइन उत्पादन या सर्व सुटे भाग, सर्व्हिस स्टेशनचे संचाल चार्जिंग स्टेशन्स, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स, ओटी अपडेट्सची विक्री, विक्रीसाठी आर्थिक सेवा ऑफर करणे आणि वरील संबंधित इतर विविध उपक्रम किंव कोणत्याही व्यवसायात पृढे जाण्यासाठी व्यवस निष्पादन करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑप असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकत कार्यालय ८०८ व ८०९, ८वा मजला, पिन्नाकल कॉर्पोरेट पार्क वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५१ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाः व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी**) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्ह गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूच-प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसे एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी

च्या वतीने व करित ओपीटी अल्ट मोबिलिटी सोल्युशन्स एलएलप

१) संदीप मधुकर पाठव (पदसिद्ध भागीदार २) रोहन आनंदकुमार म्ह

दिनांक: 0१.0८.२0२२ । ठिकाण: मुंबई

## **PUBLIC NOTICE**

On behalf of my client i.e. **SHRI VINAYAK MORE**, the General LATE MR. VASANT R. MORE the Member of Chandan Co-operative Housing Society Ltd., having its address at Dadabhai Cross Road No.3, Vile Parle (West), Mumbai 400 056, and holding Flat No C-101. Chandan Co-operative Housing Society Ltd., having its address at Dadabhai Cross Road No.3, Vile Parle (West), Mumbai 400 056 in the building of the society, died on 05th June, 2020 without making any nomination

On behalf of my client I hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of **Fifteen** days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/he their claims/ objections for transfe of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, it transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall not be entertained after the expiry of the 01.08.2022

Sd/-Mr. Prashant Jain, Advocate, High Court, Flat No.503, Manavsthal Bldg No.1

Beside SBI Bank, Gokuldham, Goregaon (East), Mumbai- 400 063 7738529202 jainprashant172@yahoo.com

SMT. MANISHA CHANDRAKANT KAJARE alias LALITA LAXMAN MAIN (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd having Address at Jay Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd, Ch. Sambhaji Nagar, S.N. Road, Andheri (East), Mumbai 400069 and holding flat / tenement No. **014**, in the building of the Society died on **16/08/2021** Without making any nomination. The Society hereby invites claims or

objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society within a period of 15 days from publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the eceased Member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye laws of the society. claims/ objections, if any, received by the ociety for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ roperty of the society shall be dealt with in he manner provided under the bye laws of the society. A copy of the registered Bye laws of the society is available for aspection by the claimants/ objectors, in he office of the society/ with the secretary of the society between **7.30 P.M. to 9.00 P.M.** from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai. Date:01/08/2022 For and on behalf of Jai Shree Siddhivinayak (S.R.A.) Co-Op Housing Society Ltd Hon. Secretary

### PUBLIC NOTICE

t Bldg No.1, 1st floor, Room No. 22 , a embers of the Karimabad Co-operat Housing Society Ltd., having address at 116 Imamwada Road, Bhindi bazaar , Mumbai 400 009, holding Share Certificate No. 16, bearing distinctive No. 76 to 80, (all inclusive)

<sup>,</sup> him. ) Mr. Ramzanali Huseinali Panjwani residir (2) Wir. Kalifzahal nuselilah Paliyyatil tesioling at Bidg No.4, Ground Floor, Room No.03, are members of the Karimabad Co-operative Housing Society Ltd., having address at 116 Imamwada Road, Bhindi bazaar, Mumbai 400 009, holding Share Certificate No. 213, bearing distinctive No. 1056 to 1060, (all inclusive) of the Society have been misulaced nclusive) of the Society, have been misplace (3) Mr. Ramzanali Huseinali Panjwani residin

Bidg No. 4, Ground Floor, Room No 04., ar embers of the Karimabad Co-operat members of the Kanmabad Co-operative Housing Society Ltd., having address at 116 Imamwada Road, Bhindi bazaar , Mumbai 400 009, holding Share Certificate No. 392, bearing distinctive No. 1651 to 1655, call inclusive) of the Society, have been misplaced or lost by him.

Mr. Ramzanali Huseinali Panjwani owner of between most control of the control of

above mentioned three rooms have made an application to the society to issue duplicate hare certificate to him.

(4) Mrs. Noorjahan Jalaluddin Dhanani esiding at Bldg No. 2, 1st Floor, Room No 24. are members of the Karimabad Co-operative Housing Society Ltd., having address at 116 Imamwada Road, Bhindi bazaar , Mumbai 400 009, holding Share Certificate No. 103, bearing distinctive No. 511 to 515, (all ndusive) of the Society, have been misplace or lost by her. Mrs. Noorjahan Jalaluddi Dhanani owner of above mentioned room ave made an application to the society to ssue duplicate share certificate to her. 5) Mrs. Gulbanu Kabirudin Umani residing t Bldg No. 2, 1st Floor, Room No. 31 ,are nembers of the Karimabad Co-operative lousing Society Ltd., having address at 116 namwada Road, Bhindi bazaar , Mumba 400 009, holding Share Certificate No. 118, bearing distinctive No. 541 to 545, (all inclusive) of the Society, have been misplaced or lost by her. Mrs. Gulbanu Kabirudin Umani oner of above mentioned rooms have mad n application to the society to issue duplication

hare certificate to her. 6) Mr. Kabirudin Kassamali Umani residing a Bldg No. 2, 1st Floor, Room No 32. members of the Karimabad Co-ope Housing Society Ltd., having address at 116 Imamwada Road, Bhindi bazaar , Mumbai 400 009, holding Share Certificate No. 109, bearing distinctive No. 546 to 550, (all nclusive) of the Society, have been misplace or lost by him. Mr. Kabirudin Kassamali Umar owner of above mentioned rooms have mad an application to the society to issue duplicate

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants objectors for issue of duplicate certificates of ne said shares of the society within a period f 15 (fifteen) days from the publishing of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objection for issue of duplicate Share Certificates of the society. If no claims/objections are receive within period prescribed above the societ shall be free to deal with the shares of the society in such manner as is provided unde the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for issue of duplicate share certificates of the society shall be dealt in the manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society between 10.30 A. M. to 4.00 P.M. from the ate of publication of the notice till the dat of expiry of its period. For and on behalf of Karimabad Co-op. Housing Society Ltd Sd/-

Place : Mumbai Secretar Date:01-08-22 Sameera virani

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती कविता विराज भालेराव यांनी फ्लॅट क्र.९०३, ९वा मजला, डी विंग, श्री नक्ष्मी नारायण को–ऑप.हौ.सो.लि., बी.आय.टी वाळ, इमामवाडा, भेंडी बाजार, मुंबई-४०००० अर्थात सदर फ्लॅट ही जागा मालक श्री. सुरेश वासुदेव प्रभु यांच्याकडून खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. ज्यांनी आमच्या अशिलाकडे अर प्रस्तुत केले आहे की, मयत मुळ मालक श्रीमती अनुसया वासुदेव प्रभु यांचे ते एकमेव कायदेशी

नर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री वक्षीस. भाडेपडा. वारसाहक. अदलाबदल. तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशी हक्क. जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव मसल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाल नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आवश्यव स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून १४ देवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्ते कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

बारसदार आहेत

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोसिएटस

७०५/ए, बोनान्झा सहार प्लाझा, ए.के. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९

### PUBLIC NOTICE

otice is hereby given that Dr Hemantiben R. Shah was member in espect of Shop No. 38 on Ground floor D wing, having below mentioned ddress, died on 24/05/2022. Dr. Swati R. Shah, the legal heir of the said deceased member has applied for nembership in respect of said Shop

No. 38 on Ground floor.
The society hereby invites claims or objections with certified documents rom the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Shop No. 38 on Ground floor in D wing to Dr. Swati R. Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon, Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00

f no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased embers in the capital / property of the society in such manner as are provided nder the Bye - Laws of the society.

Nemi Krishna Co-op. Hsg. Soc. Ltd., Jethwa Nagar, Kandivali West Mumbai 400067

Place.: Mumbai Date : 01/08/2022

PUBLIC NOTICE Take notice that Flat No.407, at Ramesh Apartments Co-Op. Housing Society Ltd., admeasuring 560 Sq. Ft. Built-Up Area having Final Plot No. 624, TPS No.III, CTS No.768/39 of Village Borivali, at Kastur Park, Shimpoli Road, Borivali(W), Mumbai-92, is name of Shri. Sandeep Sakharam Surve and Smt. Suvidya Sandeep Survey.

Shri. Sandeep Sakharam Surve & Smt. Suvidya Sandeep Survey had purchased the said Flat No: 407 from Smt. Hasumati Shantilal Chawda & Shri Vinod Shantilal Chawda through Agreement for Sale Dated 19-11-2004 duly registered vide Registration No.BDR-6-12166-2004 Dated 20-11-2004.

Smt. Hasumati Shantilal Chawda & Shri Vinod Shantilal Chawda had purcahsed the said Flat No:407 from Mr. Kanchanlal D. Patel as Seller & M/s.Ramesh Constructions as the Confirming

Party through Agreement for Sale Dated 30-3-1994. Mr. Kanchanlal D. Patel had purchased the said Flat No:407 rom M/s. Ramesh Constructions vide Agreement Dated 30-3-1992.

Original Agreement Dated 30-3-1992 has been lost & misplaced. Any person having any claim or objection of whatsoever, or finding the said Original Agreement Dated 30-3-1992, should intimate us in writing within 14 days from publication failing which no claim or objection of whatsoever will be entertained.

Place: Mumbai, Date: 1-8-2022. Sd/- For Pradip Shukla & Co 302/A, D8, Yogi Prabhat Society Yogi Nagar, Borivali W., Mumbai-92.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात (१) श्री. किशोर कांतिलाल संघवी २) श्रीमती प्रिती किशोर संघवी हे निवासी जागा फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ए विंग, रवी अपार्टमेंट म्हणून ज्ञा मारत, रवी अपार्टमेंट (एस.आर.ए.) को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र.एमयुएम/एसआरए रचएसजी/(टीसी)/१०७२०/२००३) (यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भ), एस.एल. रोड, मुलुंड (प.), मुंबई ४०००८० (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ) येथील जागेचे मालक आहेत तसेच भागप्रमाणपत्र क्र.१९ मधील भनुक्रमांक ९१ ते ९५ (दोन्ही समाविष्ट) धारक सदर सोसायटीचे रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स (यापढे सदर शेअर्स म्हणन संदर्भ) चे धारक आहेत. मे. एच.आर. एन्टरप्रायझेस आणि (१) श्री. किशे niतिलाल संघवी व (२) श्रीमती प्रिती किशोर संघवी अर्थात माझे अशील यांच्या दरम्यान झालेला अनुक्रमांव पीबीडीआर-३/२३२८/१९९९ अंतर्गत कुर्ला येथील हमी उप-निबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांक १<sup>.</sup> गेव्हेंबर, १९९९ रोजीचे विक्री करारनामा असलेले सदर जागेचे दस्तावेज आहेत. सदर जागेबाबतचे दिनांक १ गेव्हेंबर, १९९९ रोजीचे मुळ मुद्रांक शुल्क पावती, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९९ रोजीचे सदर विक्री करारनामाचे दिनांक ६ डिसेंबर, १९९९ रोजीचे मुळ नोंदणी पावती हे हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही जर कोणा व्यक्तीस/बँक/वित्तीय संस्थेकडे सदर जागेबाबतचे दिनांक १८ नोव्हेंबर, १९९९ रोजीचे मुळ मुद्रांक शुल्व गवती, दिनांक १९ नोव्हेंबर, १९९९ रोजीचे सदर विक्री करारनामाचे दिनांक ६ डिसेंबर, १९९९ रोजीचे मुळ नोंदणी गवती किंवा भागावर कोणतेही अधिकार, हक्क, हितबाबत दावा असल्यास किंवा विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा प्पभाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, कायदेशीर हक्क, वहिवाट, करारनामा, तारण, वारसाहक्क, मृत्युपत्र, बक्षीस गलकी हक्क, अधिभार, परिरक्षा, न्यास, मुळ अधिकार करारनामाचा ताबा किंवा अधिभार, कौटुंबिक व्यवस्था तजवीज, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा, कंत्राट, करारनामा, विकास अधिका किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाल ामुद पत्त्यावर माझ्याकडे कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा असे समजले जाईल आणि सद जागेचे अधिकार हे सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल. मंबई आज दिनांकीत १ ऑगस्ट. २०२२. सही/

विकास ठक्क

वकील उच्च न्यायाल ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस. क्रॉस रोड क्र.१ शेरॉन स्कुलजवल, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०

## दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद जागेच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे. श्री. लहरीलाल के. जैन (एचयुएफ) यांनी खाली नमुद मालमत्तेचा मालक असल्याचा दावा केला आहे. **श्री. लहरीलाल के. जैन (एचयुएफ)** यांनी नमुद केले आहे की, दिनांक ११.०७.१९९५ रोजीचा अ–नोंदणीकृत करारनामा आणि खाली नमुद केलेल्या जागेबाबतचे विचि सर्वे श्रेणी करारनामा तसेच पृष्ठठ्यर्थ दस्तावेज आणि/किंवा तपशील हरविले आहे जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्ता/जागेसंदर्भात विक्री, तारण, अधिभार, मालकीहक बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे<sup>ँ</sup>कार्यालय **ॲडव्होकेट नेविल** छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्च्या मालक, दुकान क्र.८, तळमजला, मधुर कोहौसोलि. टीपीएस ५५वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बाभईनाका, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून ७ **(सात) दिवसांत** कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

## वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्वावरील व्यावसायिक जागा दुकान क्र.५, क्षेत्रफळ ४५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, वाकोल पंकज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, वाकोला पुल, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५, जमीन सीटीएस क्र.४४५, गाव कोले कल्याण, तालुका साताकुझ, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि वाकोला पंकज को-ऑपरेटिव्ह **हौसिंग सोसायटी लिमिटेड**द्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२९ अंतर्गत नोंद अनुक्रमांक १४९ ते **१४५** (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकी असलेले एकत्रित मुल्य रक्कम रु.२५० चे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१.०८.२०२२

दिनांक: ३० जुलै, २०२२

ठिकाण: नवी मुंबई

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना सदरहू जाहीर नोटीसीने सूचीत करण्यात येते की **मौजे कांचनगाव** येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दतील सर्व्हे नंबर २५, हिस्सा नंबर ३/१ ही मिळकत विकसीत करण्याकरीता माझे अशिल मे. अंबर एंटरप्रायझेस, भागीदारी संस्था, कार्यालयीन पत्ता: घाटकोपर (पुर्व), मुंबई यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडुन बांधकाम आराखडा मंजुर करून, बांधकाम प्रारंभ दाखला प्राप्त

माझे अशिलांनी सदरह मिळकतीवर विकसीत कार्य राबविण्याकरीता महाराष्ट्र पर्यावरण प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्याकडुन पत्र क्रमांक  $\mathrm{EC22B038MH171533}$  तसेच फाईल क्रमांक  $\mathrm{SIA/}$ MH/MIS/258037/2022 अन्वये दिनांक २५/०७/२०२२ रोजीची परवानगी/नाहरकत प्राप्त केलेली आहे.

सदरचे महाराष्ट्र पर्यावरण प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या परवानगी/नाहरकत पत्राची प्रत महाराष्ट्र पर्यावरण प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या www. environmentclearance.nic.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. तारीख: ०१/०८/२०२२

कार्यालय पत्ता: ०७, पहिला मजला,

सिध्दीविनायक संकुल, ओक बाग,

शिवाजी पथ, कल्याण (पश्चिम)-४२१ ३०१.

निलेश शरद पाटील (विकासकांतर्फे वकील) भ्रमणध्वनी क्र. ९८२०६ १४८६६

## **COMPUAGE INFOCOM LIMITED**

सीआयएन: एल९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४ नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रहम फिर्थ स्टील कंपाऊंड, पश्चिम एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. **द्र.क्र.:**०२२-६७९९४४४४, फॅक्स क्र.:०२२-६७११४४४५, ई-मेल: investors.relations@compuageindia.com, वेबसाईट: www.compuageindia.com

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्याची कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती, नोंद दिनांक व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.३०वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या लागृ तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१९/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.०५ मे, २०२२ आणि इतर लागू परिपत्रके आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी, ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वरं गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता एकमेव एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल. लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर संबंधित दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.compuageindia.com</u>, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होतील.

ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अपडेट करण्याची प्रक्रिया:

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) डिपॉझिटरीकडे यापुर्वीच नोंद असल्यास त्यांना नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता तपशील पाठिवर जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश

प्राप्तीसाठी बँक खाते अद्यायावत केलेले नसल्यास त्यांनी खालील माहितीचे पालन करावे: आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या www.linkintime.co.ir

वेबसाईटवर इनव्हेस्टर सर्विसेस > ई-मेल/बँक डिटेल रजिस्ट्रेशन- वर आवश्यक दस्तावेज अपलोड करून तपशील भरून लॉगइन करा व सादर करा डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) संपर्क

करावा आणि डीपीद्वारे सल्लानुसार डिमॅट खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंट करावेत

. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग स्विधा दिलेली आहे. याशिवाय कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंग मार्फत मत देण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम वोटिंगने मत देण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे तुमच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लागू असेल त्याप्रमाणे कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीकडे ई-मेल अद्यायावत करावेत

नोंद दिनांक व पुस्तक बंद करणे:

कंपनीच्या २३व्या एजीएमनिमित्त आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु.२/ प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.०.२०/- प्रती समभागाचा लाभांश प्राप्त करण्यास पात्र सदस्यांची यादी निश्चितीकरिता कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ ते मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जाईर आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) नियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार नोंद दिनांक मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

एजीएममध्ये लाभांश घोषित झाल्यास नोंद तारखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांर्च नावे नमुद्र आहेत त्यांना ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा नंतर लाभाश दिले जाईल आणि डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडद्वारे सादर केलेल्या त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना दिले जाईल.

सेबीद्वारे निर्देशनानुसार ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्यांन विद्युत स्वरुपाने लाभांश दिले जाईल. बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत स्वरुपाने सदस्यांना लाभांश देण्यास कंपनीला शक्य न झाल्यास कंपनीकडून टपाल सेवा सुरळीत सुर झाल्यावर टपालाने त्यांचे नोंद पत्त्यावर प्रत्येक सदस्यास डिव्हीन्डड वॉरंट/धनादेश/धनाकर्ष

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितनुसार १ एप्रिल, २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हस्ते करयोग्य असेल आणि म्हणून कंपनीने विविध श्रेणीकरिता विहित दराने स्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी वित्तीय कायदा २०२० व पुरकपत्रांचा संदर्भ घ्यावा.

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित हस्ती पाल

दिनांक: ३० जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

# प्रदीप मेटल्स लिमिटेड

श्री. नेविल पी. छेडा

वकील, उच्च न्यायालय

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९१

नोंदणीकृत कार्यालयः आर-२०५, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:९१-२२-२७६९१०२६, फॅक्स:९१-२२-२७६९११२३, ई-मेल: investors@pradeepmetals.com, वेबसाईट: www.pradeepmetals.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात

कंपनी सचिव

संपलेली ति २०२२ ३१.०३.२० रिक्षित अलेखापरि १९ ६०४२ ४ ५४७	२२२ ३०.०६.२०२ क्षित अलेखापरिक्षि		<b>३०.०६.२०२२</b> अलेखापरिक्षित ६४८३ ८०३	संपलेली तिमाही  39.03.२०२२  अलेखापरिक्षित  ६३९३  ७८४  ७४३	<b>३०.०६.२०२१</b> अलेखापरिक्षित ४५८६ ६७१	संपलेले वर्ष  39.03.२०२२ लेखापरिक्षित  २२०८०  २६२५  २४९०
<b>रिक्षित अलेखापरि</b> १९ ६०४२ ४ ५४७	<b>क्षित अलेखापरिक्षि</b> ४२४२ ५४४	त लेखापरिक्षित २०७१८ २०७१	अलेखापरिक्षित ६४८३ ८०३	अलेखापरिक्षित ६३९३ ७८४	अलेखापरिक्षित ४५८६ ६७१	लेखापरिक्षित २२०८० २६२५
४ ५४७ १	8282 488	२०७१८ २०७१	£823 C03	\$3 <b>%</b> 3	४५८६ ६७१	२२०८० २६२५
४ ५४७	488	2009	\$03	028	६७१	२६२५
			,		,	·
			,		,	·
७ ५०६	<sup>પુ</sup> ૧૭	१९३६	208	683	£88	2860
७ ५०६	490	9९३६	۲08	683	888	2860
				1		1 7070
I						
0 328	302	9828	६६८	६३८	403	9886
७ ४१६	3	१४२८	496	५८६	४६७	9894
१७ १७२७	9020	9020	9020	9020	9020	ঀ७२७
		७५१४				५७८९
0 2.23	२.१६	८.२५	3.८६	3.49	२.९१	99.48
0 2.23	२.१६	८.२५	₹.८६	3.49	२.९१	99.48
3	. ୧७ ୩७२७	२७	२७ १७२७ १७२७ १७२७ ७५१४ ३७ २.२३ २.१६ ८.२५	২৩ ৭৩২৩ ৭৩২৩ ৭৩২৩ ৭৩২৩ ৩৭৭४ ২৩ ২.২३ ২.৭६ ८.২৭ ३.८६	২৩ ৭৬২৬ ৭৬২৬ ৭৬২৬ ৭৬২৬ ৬৭৭४ ২৩ ২.২২ ২.৭६ ८.২५ ३.८६ ३.६९	२७

५. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com/corporates)

आणि कंपनीच्या (http://www.pradeepmetals.com/reports.html) वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ३० जुलै, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले

> प्रदीप मेटल्स लिमिटेडकरित सही / प्रदीप गोयल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००००८३७०

## SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED Regd. Office: 616, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400 004. CIN No.: L36912MH1990PLC057803

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

BSE Code: 523425 AND YEAR ENDED 31ST MARCH 2022 (Rs. In Lakhs)							
Sr. No.	Particulars	3 months Ended	Year to Date Figures for the Current Period	Corresponding 3 months in the Previous Year	Previous Accounting Year ended		
		Audited	Audited	Audited	Audited		
		31-Mar-22	31-Mar-22	31-Mar-21	31-Mar-21		
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	140.82	438.23	50.70	124.21		
3	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	16.04	25.35	(132.83)	(260.52)		
4	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	16.04	25.35	(132.83)	(260.52)		
5	Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other	14.67	23.95	(139.77)	(267.62)		
6 7	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	14.67 533.04	23.95 533.04	(139.77) 533.04	(267.62) 533.04		
8	Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	(532.89)	(532.89)	(532.89)	(532.89)		
	(a) Basic (b) Diluted	0.28 0.28	0.45 0.45	(2.62) (2.62)	(5.02) (5.02)		

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.sunrajdiamonds.com)

Place: Mumbai Date: 30/07/2022

ompany (www.sunrajqiamongs.com, For and on Behalf of the Board of Directors Sd, Sunny Gandh